CIN: L67120MH1979PLC022039

27th October 2023

To,
BSE Limited,
Corporate Relationship Department,
1st Floor, New Trading Ring, PJ Tower,
Dalal Street, Mumbai - 400 001

Script Code: 503696

Respected Sir/Madam,

<u>Sub: Cuttings of Newspaper Advertisement of Extract of Un-Audited Financial Results for the Quarter ended 30th September 2023.</u>

Pursuant to Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we have published the Un-Audited Financial Results for the Quarter ended 30th September, 2023 which has appeared in "The Free Press Journal" all over India edition and "Navshakti" Mumbai edition on 27th October, 2023.

The cuttings of the Newspaper Advertisements are enclosed herewith for your record.

Thanking you,

Yours Faithfully,

For Shreenath Investments Co. Limited

Ashwin Pukhraj Jain

Director

DIN: 00173983 Place: Mumbai

Sd/-Authorized Signator

For Nido Home Finance Limite

www.bankofindia.co.in

Outstanding dues

Rs.2796423.00 plus interest from

28.08.2023

Date: 30.08.2023

(formerly Known as Edelweiss Housing Finance Limited

NOTICE

Nido Home Finance Limited

(formerly Known as Edelweiss Housing Finance Limited)

CIN No:-U65922MH2008PLC182906 ower 3, 5th Floor, Wing 'B', Kohinoor City Mall, Kohinoor City, Kirol Road, Kurla (West), Mumbai – 400 070

SALE OF SECURITY RECEIPTS

Nido Home Finance Limited (formerly Known as Edelweiss Housing Finance Limited) invites Expression of Interest from interested Investors for the proposed sale of certain Security Receipts. The sale shall be on "As is where is and what is where is" basis and "Without

ecourse basis". Eligible prospective investors are requested to intimate their willingness to par icipate by way of an "Expression of Interest". Kindly refer to the Company's website

https://www.edelweisshousingfin.com// for the list of Security Receipts and the detailed term

Retail Business Centre Mumbai South Zone 1st Floor, 70-80, Mahatma Gandhi Road, Fort, Mumbai - 400 001,

By Courier/Registered Post A/D

Flat No 1004, B Wing Building No 32 Chembur Trupti CHSL Near Sahakar Talkies Tilak

Tapasya Dattatrey Mhatre Flat No 1004, B Wing Building No 32 Chembur Trupti CHSL Near Sahakar Talkies Tilak

NOTICE U/S 13(2) OF THE SECURITISATION AND RECONSTRUCTION OF

o an amount of Rs.35.00.000.00. We give hereunder details of loan granted by us and the

. The aforesaid credit facilities granted by the Bank are secured by the following

-QM of residential Flat No , 1004 ,B Wing, Building No 32 Chembur Trupti CHSL Nea Sahakar Talkies Tilak Nagar , Chembur, Mumbai 400089

As you have defaulted in repayment of your dues to the Bank under the said credit

acilities, we have classified your account as Non-Performing Asset with effect from

28.08.2023 in accordance with the directions/guidelines issued by the Reserve Bank of

For the reasons stated above, we hereby give you notice under Section 13(2) of the above noted Act and call upon you to discharge in full your liabilities by paying to the Bank

sum of Rs.2796423.00 (contractual dues upto the date of 28.08.2023) with further interest thereon @ 9.45% (RBLR 9.35% + CRP 0.10%) p.a. compounded with monthly rests, and

all costs, charges and expenses incurred by the Bank, till repayment by you within a period

f 60 days from the date of this notice, failing which please note that we will entirely at your

isks as to costs and consequences exercise the powers vested with the Bank unde

Section 13 of the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002, against the secured assets mentioned above.

While we call upon you to discharge your liability as above by payment of the entire dues to the Bank together with applicable interest, all costs, charges and expenses

ncurred by the Bank till repayment and redeem the secured assets, within the period mentioned above, please take important note that as per section 13(8) of the SARFAESI

Act, the right of redemption of secured assets will be available to you only till the date of

tack, the high to redeminate of securior assess while a variable to you only in the date of sublication of notice for public auction or inviting quotations or tender from public or private reaty for transfer by way of lease, assignment or sale of the secured assets.

The amounts realised from exercising the powers mentioned above, will firstly be

applied in payment of all costs, charges and expenses which are incurred by us and/or any

xpenses incidental thereto, and secondly in discharge of the Bank's dues as mentioned bove with contractual interest from the date of this notice till the date of actual realisation

and the residue of the money, if any, after the Bank's entire dues (including under any of your other dues to the Bank whether as borrower or guarantor) are fully recovered, shall be

If the said dues are not fully recovered from the proceeds realised in the course of

exercise of the said powers against the secured assets, we reserve our right to proceed against you and your other assets including by filing legal/recovery actions before Debts

tecovery Tribunal/Courts, for recovery of the balance amount due along with all costs etc

Please take note that as per Sub-section (13) of the aforesaid Act, after receipt of this

office, you are restrained from transferring or creating any encumbrances on the aforesaid ecured assets whether by way of sale, lease, license, gift, mortgage or otherwise.

The undersigned is a duly authorised officer of the Bank to issue this notice and exercise

0. Needless to mention that this notice is addressed to you without prejudice to any other

FINANCIAL ASSETS AND ENFORCEMENT OF SECURITY INTEREST ACT 2002 At the request made by you, the Bank has granted to you housing loan facility $\,$ aggregating

Rs.35,00,000.00

utstanding dues thereunder as on the date of this notice:-

Nature of Facility Sanctioned Limit

बैंक ऑफ़ इंडिया BO

Relationships beyond banking

Tel.: 2261 9257 / 2264 1956; Fax: 2261 7049 E-mail: rbc.MumbalSouth@bankofindia.co.in; www.ban

Ref No: BOI/RBC/MSZ/SF/2023-24/ 0124

Place: Mumbai

Mumbai, October 27, 2023

Dattatrev Balu Mhatre

lagar, Chembur Mumbai 400089

Nagar, Chembur Mumbai 400089

Term Loan (Home Loan)

ssets/securities :-

NOTICE

This is to inform general public that the Share Certificate No. 6, Distinctive Numbers from 26 to 30, of Mrs. Anjal Ravishankar Nadkarni, a member of Asha Kiran Central Bank Staff Co-operative Housing Society Ltd., residing at A/6, Asha Kiran Central Bank Staff Co-operative Housing Society, 20, Tejpal Road, Vile Parle East, Mumbai 400057 has been lost misplaced. The said member of the Society has applied for Duplicate Share Certificate The Society hereby invites claims and objections from claimants/objectors, if any for issuance of Duplicate Share Certificate within a period of 15 days from the date of publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his / her / their claims / objections for issuance of Duplicate Share Certificate to the said member of the Society. If no claims / objections are received within the prescribed period, the Society shall be free to issue Duplicate Share Certificate as per the bye-laws of the Society

For and on behalf of Ashakiran Central Bank Staff Co-operative Housing Society Ltd. Hon. Secretary Place: Mumbai Date: 27/10/2023

KABRA EXTRUSIONTECHNIK LTD.

Registered Office: Fortune Terraces, 10th Floor, B Wing, Opp. Citi Mall, Link Road, Andheri (West), Mumbai - 400053, Maharashtra, India. CIN: L28900MH1982PLC028535 | Tel: +91-22-26734822 / 23 | Fax No: +91-22-26735041 Email: ket sd@kolsitegroup.com | Website: www.kolsite.com

	Unaudited Standalone & Co	onsolidate	d Financi	al Results	for the Q	uarter an	d Half Yea	r Ended 30	Oth Septe	mber 202	3	(₹	in lakhs)
				STANDA	ALONE			CONSOLIDATED					
Sr.	Particulars		arter Ende		Half Year		Year ended		arter End		Half Yea		Year ended
No.							31-Mar-23						
		Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited
1.	Total income from Operations	18,238.75	13,364.48	18,004.63	31,601.14	28,520.27	67,000.77	18,238.75	13,364.48	18,004.63	31,601.14	28,520.27	67,000.77
2.	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Share in Profit/(Loss)												l I
	of JVs/Associates, Exceptional and/or Extraordinary items)	754.06	752.24	1,400.37	1,506.29	2,043.12	5,485.35	761.68	753.62	1,391.74	1,515.29	2,029.39	5,456.44
	Net Profit / (Loss) for the period before Tax	754.06	752.24	1,400.37	1,506.29	2,043.12	5,485.35	748.05	774.02	1,393.91	1,522.07	2,013.46	5,426.10
4.	Net Profit / (Loss) for the period after Tax	569.79	556.67	955.02	1,126.46	1,393.63	3,807.57	562.51	577.74	949.05	1,140.26	1,364.44	3,749.81
5.	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit /												
	(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income												
	(after tax)]	1,195.87	1,217.86	1,266.89	2,413.73		2,493.02		1,238.93	1,260.92		1,647.98	
6.	Equity Share Capital	1,748.64	1,679.56	1,604.14	1,748.64	1,604.14	1,679.56	1,748.64	1,679.56	1,604.14	1,748.64	1,604.14	1,679.56
7.	Reserves (excluding Revaluation Reserves) as per balance sheet												l I
	of previous accounting year						36,733.65						36,669.69
8.	Earnings Per Share (Face value of Rs. 5/- each)												l I
	(Basic & Diluted) - not annualised - ₹ per share												l I
	1. Basic	1.66	1.66	2.98	3.31	4.34	11.75		1.72	2.96	3.35	4.25	11.57
	2. Diluted	1.63	1.59	2.73	3.22	3.98	10.89	1.61	1.65	2.71	3.26	3.90	10.72
Not	tes:									For and	on behal	f of the E	Board of

1) The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015 and SEBI circular no. CIR/CFD/FAC/62/2016 dated 5 July 2016. The full format of the Quarterly Financial Results and Explanatory Notes are available on the Stock Exchange websites at www.bseindia.com, www the company's website at www.kolsite.com

2) The above Results have been reviewed and recommended by the Audit Committee & approved by the Board of Directors at their meeting held on

KABRA EXTRUSIONTECHNIK LTD.

S. V. Kabra Executive Chairman (DIN: 00015415)

Rs. in Lacs

SHREENATH INVESTMENT COMPANY LIMITED

CIN No.: L67120MH1979PLC022039 Regd. office: 801-802, Dalamal Towers, Nariman Point, Mumbai-400 021 Tel No. : 022-66381800 / 49490800 Email Id: sicl2889@gmail.com , Website: www.shreenathinvestment.in

	Extract of Unaudited Standalone Financial Results for the Quarter / Half Year ended September 30, 2023											
	(Rs. in La											
Sr	Particulars	(QUARTER E	NDED	Half Yea	YEAR ENDED						
No.		30/09/2023	30/06/2023	30/09/2022	30/09/2023	30/09/2022	31/03/2023					
		Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited					
1	Total Income from operations	-	-	-	-	-	-					
2	Net profit from ordinary activities before tax	91.29	21.37	15.59	112.66	22.59	158.19					
3	Net profit from ordinary activities after tax	68.86	14.66	9.88	83.52	4.26	103.09					
4	Total Comprehensive Income (after tax)	3,038.18	4,256.04	2,109.92	7,294.22	2,118.01	5,702.01					
5	Equity Share Capital	25.00	25.00	25.00	25.00	25.00	25.00					
6	Reserves (excluding Revaluation reserves as											
П	shown in the Audited Balance Sheet of the											
П	Previous Year)	NA	NA	NA	NA	NA	18,747.07					
7	Earnings per share (of Rs. 10/- each):											
	(a) Basic	27.55	5.86	3.95	33.41	1.70	41.24					
	(b) Diluted	27.55	5.86	3.95	33.41	1.70	41.24					

1: The above is an extract of the detailed format of Standalone Unaudited Financial Results for the quarter / half year ended September 30, 2023, filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulation, 2015. The full format of Standalone Unaudited Financial Results for the Quarter / Half Year ended September 30, 2023 is available on the stock Exchange Websites, www.bseindia.com and on the company's website

> Ashwin Jain Director DIN: 00173983

For Shreenath Investment Company Limited

PRECISION CONTAINEURS LIMITED CIN: L28920MH1981PLC023972

Half Year Ended 30th September ,2023 (₹.										
		C	Quarter ended			Half Year ended				
Sr. No.	Perticulars	30-09-2023 Unaudited	31-06-2023 Unaudited	30-09-2022 Unaudited	30-09-2023 Unaudited	30-09-2022 Unaudited	31-03-2023 Audited			
1	Total revenue from Operations	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00			
2	Net Profit/(Loss) for the period (before Tax, Exceptional)	(4.10)	(14.65)	(3.51)	(18.74)	(6.87)	(21.00)			
3	Net Profit/(Loss) for the period before Tax,(after Exceptional)	(4.10)	(14.65)	(3.51)	(18.74)	(6.87)	(21.00)			
4	Net Profit/(Loss) for the period after Tax (after Exceptional)	(4.10)	(14.65)	(3.51)	(18.74)	(6.87)	(21.00)			
5	Total Comprehensive income for the period (comprising Profit/(Loss) for the period (after Tax) and other Comprehensive Income (after tax)	(3.45)	(15.20)	(5.77)	(18.65)	(7.54)	(22.46)			
6	Equity Share capital (Face Value of Rs. 10 each)	2238.12	2238.12	2238.12	2238.12	2238.12	2238.12			
7	Other Equity	(4,235.01)	(4,231.56)	(4,201.45)	(4,235.01)	(4,201.45)	(4,216.36)			
8	Earning per share (of Rs.10/- each) (not annualized									
	1. Basic	(0.02)	(0.07)	(0.02)	(80.0)	(0.03)	(0.09)			
	2 Diluted	(0.02)	(0.07)	(0.02)	(0.08)	(0.03)	(0.09)			

Notes:

Place: Mumbai Date: October 26, 2023

a)The Financial Results have been reviewed and approved by the Board of Directors of at its meeting held on 25th October 2023. b) The above is an extract of the detailed format of Quarterly & Half yearly Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly & Half yearly Financial Results are available on the websites (www.bseindia.com and Company's Website (www.precisioncontaineurltd.com)

Date: 25th October 2023

Place : Mumbai

Date : October 27, 2023

Mr. Sunil Vasantrao Patil Mr. Shivram T Singh Director (DIN:08450300) (DIN:08433451)

Ecoreco°

Eco Recycling Limited

FOR PRECISION CONTAINEURS LIMITED

ECO RECYCLING LIMITED CIN: L74120MH1994PLC079971

Registered Office: 422. The Summit Business Bay, Andheri Kurla Road, Andheri East, Mumbai 400093, Maharashtra

Phone: +91 022 40052951

E-mail: shareholders@ecoreco.com | Website: www.ecoreco.com

75%†

Give your e-waste to the best

QoQ (Previous Year) Income (Incremental) | QoQ (Previous Year) Profit (Incremental) **70%** 1

EXTRACT OF UNAUDITED STANDALONE RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENEDED ON 30Th SEPTEMBER, 2023

				(Rs. In Lakhs)			
	STANDALONE						
Doublesslava	Quarter	Quarter	Half Year	Year			
Particulars	ended	ended	Ended	ended			
	30/09/2023	30/09/2022	30/09/2023	31/03/2023			
Total Income	858	492	1530	2143			
Net Profit / (Loss) for the Period (Before Tax,							
Exceptional and /or Extraordinary Items)	538	275	941	654			
Net Profit / (Loss) for the Period (Before Tax							
And After Exceptional and /or Extraordinary Items)	538	275	941	654			
Net Profit / (Loss) for the Period (After Tax							
And Exceptional and /or Extraordinary Items)	482	275	855	617			
Total Comprehensive Income for the Period							
(Comprising Profit/(Loss) for the Period (After Tax)	644	(101)	1103	(96)			
Equity Share Capital	1930	1930	1930	1930			
Reserves (excluding Revaluation Reserve) as shown							
in the Audited Balance Sheet of the Previous Year	-	-	3871	2860			
Earnings Per Share (FV of Rs. 10/- each)							
Basic:	2.5	0.93	4.43	3.2			
Diluted:	2.5	0.93	4.43	3.2			

EXTRACT OF UNAUDITED CONSOLIDATED RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENEDED ON 30Th SEPTEMBER, 2023

(Rs. In Lakt									
		CONSC	DLIDATED						
Particulars	Quarter	Quarter	Half Year	Year					
Particulars	ended	ended	Ended	ended					
	30/09/2023	30/09/2022	30/09/2023	31/03/2023					
Total Income	1008	575	1801	2153					
Net Profit / (Loss) for the Period (Before Tax,									
Exceptional and /or Extraordinary Items)	687	343	1209	660					
Net Profit / (Loss) for the Period (Before Tax,									
And Exceptional and /or Extraordinary Items)	687	343	1209	660					
Net Profit / (Loss) for the Period (After Tax									
And Exceptional and /or Extraordinary Items)	612	343	1083	619					
Total Comprehensive income for the Period									
(Comprising Profit/(Loss) for the Period (After Tax)									
And Other Comprehensive Income (After Tax)	774	228	1332	(88)					
Equity Share Capital	1930	1930	1930	1930					
Reserves (excluding Revaluation Reserve) as shown									
in the Audited Balance Sheet of the Previous Year	-	-	4023	2653					
Earnings Per Share (FV of Rs. 10/- each)									
Basic:	3.17	1.78	5.61	3.21					
Diluted:	3.17	1.78	5.61	3.21					

Notes: The above is an extract of the detailed quarterly and half yearly financial results filled with the Stock Exchange under Regulations 33 of SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations 2015. The full format of quarterly and half yearly standalone and consolidated financial results for the quarter and half year ended 30th September, 2023 along with the notes, are available on the websites of Bombay Stock Exchange (BSE) at www.bse.com and also on the company's website at www.ecoreco.com. For Eco Recycling Limited

Sd/ **Kaushal Shukla Company Secretary**

CONTINENTAL CONTROLS LIMITED

CIN No: L31909MH1995PLC086040

Standalone Unaudited Results for the Quarter and Six Months ended 30th Sept, 2023

Quarter ende Year Ended 30-Jun-23 30-Sep-23 30-Sep-22 31-Mar-23 30-Sep-23 30-Sep-22 (Audited) Revenue from operations 129.65 275.89 597.22 0.00 II Other income 2.41 0.39 3.56 6.74 III Total Income (I+II) 130.04 279.45 603.96 2.41 0.00 2.41 414.16 Cost of materials consumed 80.74 185.56 Changes in inventories of finished nnds and work-in-progress (0.21)(0.21)0.25 Employee benefits expenses 0.93 1.09 13.26 2.02 22.99 41.83 inance Cost 2.63 4.44 13.35 7.08 22.89 42.50 21.42 20.96 42.62 85.01 20.96 Other expenses 55.46 15.62 99.05 198.09 Total Expenses 16.99 28.69 184.02 45.67 372.88 781.83 V Profit before tax (III-IV) (14.57)(28.68)(53.98)(43.26)(93.43)(177.87)VI Tax Expenses:

Income tax Defered tax (15.26) (15.26) (4.62) MAT credit utilised Profit for the period (V-VI) (173.25) 0.68 (28.68) (53.98) (28.00) (93.43) Other Comprehensive Income Total Comprehensive Income for the period 0.68 (28.68) (53.98)(28.00) (93.43) (173.25) Total Paid-up Equity Share Capital (Face Value Rs. 10/- each) 614.63 614.63 614.63 614.63 614.63 614.63 Reserves excluding Revaluation Reserves (377.71) Earnings Per Share (of Rs. 10/- each) (not ann 0.01 (0.47)(0.88)(1.52)(2.82)a. Basic (0.46)(1.52)(2.82)b. Diluted 0.01 (0.47)(0.88)(0.46)

ttee and approved in the meeting of Board of Directors held on 25th 1 The above unaudited results have been reviewed by the Audit Con October 2023 and Statutory Auditors of the Company have carried out Limited Review of the same

The Company's business activity falls within a single primary business segment.

3 Company has signed Business Transfer Agreement for sale of Thermal Overload Protector business with Shree Krishna Controls P Ltd on 15th February 2023. During the Quarter ended 30th September 2023, the Company has completed the condition precedents to the closing of BTA Agreement in respect of transferring the banking facilities to the purchaser, hence BTA Agreement has been executed in the quarter. The Company has transferred assets and liabilities as per the agreement and gain of Rs. 0.18 lakh in booked, receivable against slump sale from $Shree\ Krishna\ Controls\ P\ Ltd\ is\ Rs.\ 72.62\ lakhs.\ The\ company\ has\ not\ carried\ on\ any\ business\ during\ the\ current\ quarter$

4 The limited review of unaudited financial results for the quarter and half year ended 30th Sept. 2023 as required in terms of clause 33 of the SEBI (LODR) regulations 2015 has been carried out by the statutory auditors.

5 Previous year's figures are re-grouped, re-arranged, re-classified wherever necessary

For and on behalf of the Board of Directors inental Controls Limited **Amit Thakka** Place : Mumbai

NOTICE Notice is hereby given that the

Date : 25th October 2023

Director

TMF HOLDINGS LIMITED

paid to you.

cidental thereto from you.

Place: Fort Mumbai

Date: 30.08.2023

Registered office:- Office No. 14, 4th Floor, Sir H.C. Dinshaw Building, 16 Horniman Circle, Fort, Mumbai-400 001 Corporate Identity Number: U65923MH2006PLC162503 Website: www.tmf.co.in

Statement of Unaudited Standalone Financial Results for the period ended September 30, 2023

owers under Section 13 of aforesaid Act.

ight or remedy available to the Bank.

(₹ In Lakhs)

Yours faithfully,

Assistant General Manager

C		Qua end		Half year ended	Year ended
Sr. No.	Particulars	September	September	September	March
IVO.		30, 2023	30, 2022	30, 2023	31, 2023
		Unaudited	Unaudited	Unaudited	Audited
1	Total Income from Operations	48,25.04	54,31.04	98,87.54	198,94.74
2	Profit / (Loss) before tax for the period/year	(24,09.09)	(6,50.51)	(50,72.34)	(62,28.56)
3	Profit / (Loss) after tax for the period/year	(24,09.09)	(6,50.51)	(50,72.34)	(62,28.56)
4	Total Comprehensive income for the period / year [comprising profit for	(24,09.09)	(6,50.51)	(50,72.34)	(62,28.56)
	the quarter / year (after tax) and other comprehensive income (after tax)]				
5	Paid-up Equity share capital (Face value : ₹ 10 per share)	1741,59.34	1648,28.34	1741,59.34	1741,59.34
6	Instruments entirely equity in nature	1800,00.00	1800,00.00	1800,00.00	1800,00.00
7	Reserves excluding revaluation reserves	1956,52.89	2295,76.12	1956,52.89	2083,87.41
8	Net worth	5498,12.23	5744,04.46	5498,12.23	5625,46.75
9	Paid up Debt Capital / Outstanding Debt	3496,58.86	3532,47.35	3496,58.86	3731,43.66
10	Outstanding Redeemable Preference Shares	-	-	-	-
11	Debt Equity Ratio	0.64:1	0.61:1	0.64:1	0.66:1
12	Earnings Per Equity Share (face value of ₹ 10/- each)				
	(for continuining and discontinued operations)				
	Basic (₹) (not annualised for the quarter & half year ended)	(0.39)	(0.29)	(0.73)	(1.18)
	Diluted (₹) (not annualised for the quarter & half year ended)	(0.39)	(0.29)	(0.73)	(1.18)
13	Capital Redemption Reserve	-	-	-	-
14	Debenture Redemption Reserve	-	-	-	-
15	Securities premium account	1947,04.53	1947,04.53	1947,04.53	1947,04.53

1 The Company is a Non-Banking Finance Company registered with the Reserve Bank of India (the 'RBI') as Core Investment Company

2 The above unaudited standalone financial results of the Company have been prepared in accordance with the recognition and measurement principles laid down in Indian Accounting Standard 34 "Interim Financial Reporting" ("Ind AS 34"), prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 (the "Act"), and other recognized accounting practices generally accepted in India and are in compliance with Regulation 52 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, as amended (the "Listing Regulations"). Any application guidance/ clarifications/ directions issued by the RBI or other regulators are implemented as and when they are issued/applicable.

The above unaudited standalone financial results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting held on October 25, 2023.

The above is an extract of the detailed format of unaudited financial results filed with the Stock Exchange under Regulation 52 of the Securities and Exchange Board of India ("SEBI") (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the unaudited financial results are available on the website of the National Stock Exchange of India Limited (www.nseindia.com) and the website of the Company (www.tmf.co.in).

During the year ended March 31, 2023, TMF Business Services Limited (TMFBSL) [formerly known as Tata Motors Finance Limited], subsidiary of the Company had early converted the outstanding Compulsorily convertible preference share (CCPS) into equity shares at pre-determined ratio. On conversion, the Company had received 2,34,70,506 equity shares of face value of ₹ 100 each of TMF Business Services Limited (TMFBSL) [formerly known as Tata Motors Finance Limited] against 7,23,00,000 CCPS of ₹ 100 each.

During the year ended March 31, 2023, the company subscribed to right issue of its subsidiary, TMF Business Services Limited (TMFBSL) [formerly known as Tata Motors Finance Limited]. Total investment was ₹ 700,36.45/- lakhs (13,66,77,74 equity shares having face value of ₹ 100 each).

(i) During the three months ended June 30, 2023, pursuant to demerger of Non-Banking Finance business (NBFC undertaking) of TMF Business Services Limited (TMFBSL) [formerly known as Tata Motors Finance Limited] into Tata Motors Finance Solutions Limited (TMFSL), assets and liabilities of NBFC undertaking was transferred from TMF Business Services Limited (TMFBSL) [formerly known as Tata Motors Finance Limited] to Tata Motors Finance Solutions Limited at their respective book value. The Company had received 326.889.441 equity shares having face value of ₹ 100 each of TMFSL. Post demerger, proportionate carrying value of investments into equity shares of TMF Business Services Limited (TMFBSL) [formerly known as Tata Motors Finance Limited] had been reallocated to carrying value of investments in TMFSL in the same ratio as the net book value of the assets transferred in the demerger bears to the networth of the TMF Business Services Limited (TMFBSL) [formerly known as Tata Motors Finance Limited] immediately before such demerger. Accordingly, value of investment in equity shares of TMF Business Services Limited (TMFBSL) [formerly known as Tata Motors Finance Limited] is reduced and value of investments in equity shares of TMFSL is increased by ₹ 5544,59.28 lacs. (ii) Further, the said Scheme involved capital reduction in the books of the TMF Business Services Limited (TMFBSL) [formerly known as Tata Motors Finance Limited]. Post Capital reduction, face value of per equity shares is reduced from ₹ 100 to ₹ 3.80/-

The Company, being a Core Investment Company has been operating only in one segment vis investing activities and the operations being only in India, the disclosure requirements of Ind AS - 108 Segment Reporting are not applicable.

> For TMF HOLDINGS LIMITED Samrat Gupta

Director DIN - 07071479

Place: Mumbai claims and/or objections. Dated this 26th day of October, 2023. Divya Shah Associates

certificate(s) bearing Nos. 909 and distinctive Nos. 1262677 to 1263703 for 1027 equity shares of Kirloskar Oil Engines Limited held under Folio No. 0008003 and standing in the name(s) of Suhasini Anil Kulkarni have been lost or misplaced and undersigned have applied to the Company to issue duplicate Share Certificate(s) for said shares. Any persons(s) who have claim in respect of the aforesaid shares should lodge claim for the same with the Company at its Registered Office: Laxmanrao Kirloskar Road, Khadki, date of this notice, else the Company will proceed to issue duplicate share certificate(s).

Sd/-Name of the Shareholder/ Claimant

Suhasini Anil Kulkarni Date: 26.10.2023 Place: Mumbai PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the public at large that SOHAIL SANCHIT MADGE (said Owner) being the sole beneficiary named under the last Will and Testament dated 27 October, 2010 (said Will) of Late Vinayal Malhar Madge probated on 14th June, 2023 has agreed to sell and transfer to our client his right title and interest in respect of residential flat nos.204A/B admeasuring in aggregate 166.82 sq.mtrs equivalent to 1795.75 sq.ft carpet area along with exclusive right to use and enjoy adjoining area admeasuring1.69 sq.mtrs equivalent to 18.25 sq.ft both on 2rd floor, 'E' Wing (said Flat) together with Stack Parking Nos. B-1/41-41A for accommodating 2(two) cars (said Car Parks) in the building known as "Rustomjee Seasons" (said Building) of Middle Income Group Co-op. Hsg. Society (Bandra East) Group IV Ltd. (<mark>said</mark> Society)situate, lying and being a Rustomjee Seasons, E' Wing, Madhusudar Kalelkar Marg, Gandhi Nagar, Bandra (East) Mumbai-400 051,together with10(Ten) full paid-up shares of Rs.50/- (Rupees Fifty only earing distinctive numbers from 27 to 275 (both inclusive) and 1281 to 1285 (both inclusive) issued under Share Certificate No.307 dated 10th March.2019 (said Shares).

Any person having any claim against, in to or upon the said Flat, said Shares and the said Car Parksor any part thereof by way of sale, exchange, inheritance, family arrangement/settlement/understanding gift, agreement, contract, mortgage bequest, possessory rights/possession ease, sub-lease, tenancy rights, leave & license, partnership, trust, lien, charge attachment, lis-pendense, pledge quarantee, loans, advances, injunction o any attachment before or in execution of any decree, order or award passed by any Statutory Authority or arbitration award, o otherwise, howsoever, is hereby required to notify the same in writing along with supporting documentary evidence to the indersigned at their office at "Swagatam 4th Floor, Plot No.141, S.V. Road, Opp Khar Police Station, Khar (West) Mumbai–400 052, within 11 days from the date of publication of this notice, failing which the claims and/or objections, if any shall be considered as waived and/o abandoned and our client shall complete the transaction without reference to such

Date: October 25, 2023

A TATA Enterprise

फिनिक्स एआरसी प्रायव्हेट लिमिटेड ज्जीटीसी१६८३०३, ई-मेल : <u>info@phoenixarc.co.in</u>, वेबसाईट : <u>www.phoenixarc.co.i</u>

स्थावर मिळकतीच्या विक्रीकरिता विक्री सूचना सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्टक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेट्स ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट, ॲक्ट २००२, नियम ८(५) अन्वये सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ८(६) च्या तरतुर्द अन्वये स्थावर मत्तेची विक्री करीता ई–िललाव विक्री सूचना.

सर्व सामान्य जनता आणि विशेषतः कर्जदार आणि हमीदार यांना सूचना याद्वारे देण्यात येते की खालील वर्णिलेली स्थावर मिळकर हि तारण धनकोकडे गहाण/प्रमारीत आहे, जिचा कव्जा कवाँ फायनात्त्रिअल सर्व्हिस लि. (केएफएसएल) द्वारे तिच्या नावे कर्जाच्या अभिहस्तांकनाला अनुसकन २२.०८,२०२३ रोजी फिनिक्स एआरसी प्रायव्हेट लिमिटेड (फिनिक्स ट्रस्ट एफवाय १९–१०चे ट्रस्टी म्हणून कार्यरत) (फिनिक्स) च्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी घेतला आहे, ती **मे. कॅनन कॉपिअर सर्व्हिसेस द्वारे त्याचे प्रोप्रायट** श्री. राजेंद्र येवले, श्री. राजेंद्र येवले आणि सी. सुवर्णा राजेंद्र येवले यांचेकडून पीएआस्सी तारण धनकोना थकीत कर्ज खाते क्र. पीआर००४००९३५ अंतर्गत सर्व परिव्यय, प्रभार आणि खर्चासह संपूर्ण प्रदानापर्यंत २६.१०.२०२३ पासून पुढील व्याजासह २५.१०.२०२३ रोजीस थकीत रु. १९,५३,४२२/– (रुपये एकोणीस लाख त्रेपन्न हजार चारशे वावीस मात्र) च्या वसुलीकरीता ५ मिनिटांच्या अभयांद विस्तारासह ०१.१२.२०२३ रोजी दु. ११.०० ते दु. १२.०० दरम्यान ''जे आहे जेथे आहे'', ''जे आहे जसे आहे'' आणि ''जे काही आहे तेथे आहे'' तत्वाने विकण्यात येणार आहे. राखीव किंमत रु. १४,५०,०००/– (रुपये चौदा लाख पन्नास हजार मात्र) राहील **इसारा अनामत रक्कम** रु. १,४५,०००/– (रुपये एक लार नंचेचाळीस मात्र) राहील. आणि केवायसी सह इअर जमा करण्याची अंतिम तारीख ३०.११.२०२३ रोजी साय. ७.०० वा. (भाप्रवे

मिळकतीचे वर्णन: फ्लंट क्र. ००१, तळमजला, अंजनी दर्शन इमारत, उंबरोली-मानगाव, डोंबिवली पूर्व, ठाणे ४२१२०१. तारण मताच्या विमोचनाकरिता उपलब्ध वेळेत अॅक्टचे कलम १३ च्या पोटक्लम (८) च्या तरतुरीनुसार कर्जदायों लक्ष वेघण्यात येत आहे. विशेषतः कर्जदार आणि सर्वसामान्य नागरिकांनी कृषया नींद्र घ्यावी की, जर सदर लिलाव हा कोणत्याही कारणास्तव अयशस्वी झाला तर तारण धनको हे खाजगी पद्धतीने द्वारा विक्रीच्या मार्गे सिक्युरिटी इंटरेस्टची अंमलबजावणी करतील. कोणत्याई विक्री अंतर्गत मत्तेच्या संदर्भामध्ये कोणत्याही स्पष्टीकरण/आवस्यकतेच्या बाबीमध्ये, बोलीदार श्री. राजेंद्र दहिया (+१९ ८४४८२६४५९५), श्री. गुरपाल सिंग (+९१ ८९७६८९८२१२), श्री. रुपेश पवार (+९१ ८०९७८९५३३७), श्री. ऑग्रेल पिछई +९१ ७२०८०५८९७२) यांना संपर्क करू शकतात. विक्रीच्या तपशिलावर अटी आणि शर्तींकरिता कुपया फिनिक्स एआरसं गयुरुहेट लिमिटेडची वेबसाईट म्हणजेच <u>www.phoenixarc.co.in</u> आणि/किंवा <u>HTTPS://BANKAUCTIONS.II</u> मध्ये पुरविलेल्या <u>https://phoenixarc.co.in?p=4305</u> या लिंकचा संदर्भ घे

फिनिक्स एआरसी प्रायव्हेट लिमिटेड (फिनिक्स ट्रस्ट एफवाय १९-१० चे ट्रस्टी म्हणून कार्यरत)

जाहीर नोटीस

तहसिलदार तथा शेतजमीन न्यायाधिकरण वसर्ड यांचे गयालयात अर्जटार श्री किर्तीकमार भालंचर ाटील, व इतर ८.रा वैतीपाडा. यांनी गांव मौर् कसराळी, ता. वसई, येथिल (नविन २१२) जुना.सं.न १४८, हि.नं.-५, क्षेत्र.०.१८.५०.आका २.७५.या.जमिनीचे.मालक १. श्री. जोतमल तखताज शहा, रा. विरार, ता. वसई जि. पालघर, यांचे नावे गतील ७/१२ उताऱ्यात कब्जेटार संटरात आहेत सदर जिमनीची अर्जदार यांनी महाराष्ट्र कळवहिवाट व शेतजमीन अधिनियम १९४८ अन्वये दावा क्रमांक ३२ ग ४ /२०२३ दिनांक ६/१/२०२३ रोजी दाख लेला आहे. सदरची जमीन श्री. किर्तीकुमार भालंच पाटील, व इतर ८. रा वैतीपाडा, ता. वसई जि. पालघ यांच कब्जेवहिवाटीत आहे. जिमनीचे.मालक.१.श्री जोतमल तख्ताजी शाहा.रा.विरार.यांचे पैर्क सामनेवाले हे गैरहजर असल्याने त्यांना) नोटीसा बजावत ालेली नाही. सदर नोटीसी बाबत कोणाची हरक असल्यास त्यांनी दिनांक ३०/११/२०२३ रोर्ज सनावणीच्या अंतीम तारखेस हजर राहन लेखी हरक ोंटवावी त्यानंतर आलेल्या हरकतीचा विचार केत जाणार नाही याची नोंद घ्यावी.

सही XXX (अविनाश कोष्टी तहसिलदार व शेतजमी न्यायाधिकरण वसई

आवास फायनान्शियर्स लिमिटेड (पूर्वी एयू हाऊसिंग फायनान्स लिमिटेड अशी ज्ञात)(सीआयएन : एल६५९२२आरजे२०११पीएलसीओ३४२९७) नों. आणि कॉर्पो. कार्यालय: २०१–२०२, २रा मजला, साऊथ एंड स्क्वेअर, मानसरोवर इंडस्ट्रियल एरिया, जयपूर–३०२०२८

प्राधिकृत अधिकारी

ज्याअर्थी निम्नस्वाक्षरीकारांनी **आवास फायनान्त्रियर्स लिमिटेडचे (पूर्वी ''एयू हाऊसिंग फायनान्स लिमिटेड'' अशी ज्ञात)** प्राधिकृत अधिकारी म्हणू सिक्युरिटायद्रोशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्त्रियल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ अन्वये आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट हल्स २००२ च्या नियम ९ सहवाचता कलम १३(१२) अन्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून सदर सूचना प्राप्त झाल्यापासून ६० दिवसांत संबंधित सूचनेत नमूद केलेली रक्कम प्रदान करण्यासाठी खालील नमूद कर्जदारांना बोलाविण्याकरिता मागणी सूचना जारी केलेली आहे. कर्जदारांनी सदरहू रक्कम प्रदान करण्यास कसूर केलेली आहे म्हणून निम्नस्वाक्षरीकारांनी खालील नमूद तारखेस सदरह अधिनियमाच्या कलम ९३(४) सहवाचता सदरह नियमावलीच्या नियम ९ अन्वये मला प्रदान केलेल्य अधिकाराँचा वापर करून येथील खालील वर्णिलेल्या मिळकतीचा कब्जा घेतला आहे.

विशेषतः कर्जदार आणि हमीदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे सावधान करण्यात येते की, सदरह् मिळकतीच्या देवघेवीचा व्यवहार करू नये आणि सदरह् मिळकतीच्या देवघेवीचा कोणताही व्यवहार हा खालील नमूद रक्कम आणि त्यावरील पुढील व्याज या रकमेकरिता **आवास फायनान्शियर्स लिमिटेडच्या (पूर्वी ''एयू हाऊसिंग हायनान्स लिमिटेड'' अशी ज्ञात)** च्या प्रभाराच्या अधीन राहील

कर्जदाराचे नाव	मागणी सूचनेची तारीख आणि रक्कम	मिळकतीचे वर्णन	कब्जाची तारीख आणि प्रकार		
शैलेश कुशजी बासुतकर,	२४ डिसें. २१	फ्लॅट क्र. २०१, २रा मजला, विघ्नहर्ता अपार्टमेंट, घर क्र. ०७०,	सांकेतिक कब्जा		
सौ. वर्षा शैलेश बासुतकर	रु. ६९९२१७/-	०८५, सिद्धार्थ नगर, रबाळे, नवी मुंबई, मुंबई, महाराष्ट्र.	२५ ऑक्टो. २३		
(खाते क्र.) एलएनटीएचए००३१५-१६००२६५७८	२० डिसें. २१	मोजमापित ३७४ चौ.फूट.	रोजी घेतला		
नंदिकशोर चंदमल मंत्री,	६ जुन २३	फ्लॅट क्र. ६०६, बी-विंग, पायल हाईट, प्लॉट क्र. ५८, ५९,	सांकेतिक कब्जा		
सौ. प्रिती नंदिकशोर मंत्री	रु. २५७३८३०/-	सेक्टर क्र. ११, नवी मुंबई, तळोजा, रायगड, महाराष्ट्र.	२५ ऑक्टो. २३		
(खाते क्र.) एलएनएमबीके०२२१७-१८००६९६७०	५ जुन २३	मोजमापित २७.५८१ चौ.फूट चटई क्षेत्र.	रोजी घेतला		
सुनिल वामन गवळी,	१७ नोव्हें. २१	फ्लॅटक्र. ३०५, ३रा मजला, बी विंग, राधेश्याम अपार्ट.	सांकेतिक कब्जा		
सौ. वर्षा सुनिल गवळी	रु. १७३१३०९.४१/-	सीएचएसएल., कोंबडपाडा, गणपती मंदिर जवळ, भिवंडी, ठाणे,	२५ ऑक्टो. २३		
(खाते क्र.) एलएनटीएचए०२२१६-१७००३३६९९	१३ नोव्हें. २१	महाराष्ट्र. मोजमापित ५२.०४ चौ.मीटर्स.	रोजी घेतला		
ठिकाण: जयपुर दिनांक: २७	9-80-8083	प्राधिकृत अधिकारी, आवास फायनान्शियर्स लिमिटेड			

श्रीनाथ इन्व्हेस्टमेंट कंपनी लिमिटेड

सीआयएन क्र. : एल६७१२०एमएच१९७९पीएलसी०२२०३९ नोंद, कार्यालय: ८०१-८०२, दलामल टॉवर, निरमन पॉईंट, मंबई-४०००२१ दूर. नं.:०२२-६६३८ १८००/४९४९०८००, ई-मेल आयडी : sicl2889@gmail.com, वेबसाईट: www.shreenathinvestment.in

टबर ३०, २०२३ राजा संपलला ।तम	. ३०, २०२३ राजा सपलला तिमाहा/अध वर्षाकारता अलखापाराक्षत आलप्त वित्ताय निष्कर्षाचा उतारा									
						(रु. लाखात)				
तपशिल		संपलेली तिमाही	संपलेली तिमाही		अर्ध वर्ष	संपलेले वर्ष				
						38/03/2023				
	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित				
प्रवर्तनातून एकूण उत्पन्न	-	-	-	-	-	-				
	l									

34	. તપાશભ	संपलला ।तमाहा			सपलल	सपलल वष	
क्र		३०/०९/२०२३ अलेखापरिक्षित	३०/०६/२०२३ अलेखापरिक्षित		३०/०९/२०२३ अलेखापरिक्षित	३०/०९/२०२२ अलेखापरिक्षित	३१/०३/२०२३ लेखापरिक्षित
१	प्रवर्तनातून एकूण उत्पन्न	-	-	-	-	-	1
∥ ર.	सर्वसाधारण कामकाजातून करपूर्व निव्वळ नफा	९१.२९	२१.३७	१५.५९	११२.६६	२२.५९	१५८.१९
₹.	सर्वसाधारण कामकाजातून करोत्तर निव्वळ नफा/(तोटा)	६८.८६	१४.६६	9.66	८३.५२	४.२६	१०३.०९
 ४.	एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (करोत्तर)	३,०३८.१८	४,२५६.०४	२,१०९.९२	७,२९४.०१	२,११८.०१	५,७०२.०१
۹.	समभाग भांडवल	२५.००	२५.००	२५.००	२५.००	२५.००	२५.००
Ę. ن	राखीव (मागील वर्षाच्या लेखापरीक्षित ताळेबंदात दाखवल्याप्रमाणे पुनर्मूल्यांकित राखीव वगळून) प्रति समभाग प्राप्ती (प्रत्येकी रु. १०/चे)	प्र.ना.	प्र.ना.	प्र.ना.	प्र.ना.	प्र.ना.	१८,७४७.०७
	(ए) मुलभूत	२७.५५	५.८६	३.९५	३३.४१	१.७०	४१.२४
	(बी) सौम्यिकृत	२७.५५	५.८६	३.९५	३३.४१	१.७०	४१.२४
टी	य:						

वरील माहिती म्हणजे सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस्) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजेसकडे सादर केलेल्या सप्टेंब ३०, २०२३ रोजी संपलेली तिमाही/अर्ध वर्षाकरिता अलिस अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांच्या तपशीलवार विवरणाचा एक उतारा आहे. सप्टेंबर ३०, २०२३ रोजी संपलेल्या अलिस अलेखापरीक्षित तिमाही/अर्ध वर्षांकरिता वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण विवरण स्टॉक एक्स्चेंज वेबसाईट www.bseindia.com आणि कंपनीची वेबसाईट

श्रीनाथ इन्व्हेस्टमेंट कंपनी लिमिटेडसार्त

अश्विन जैन

(डीआयएन नं. : ००१७३९८३)

संपलेले नऊ महिने

ठिकाण : मुंबई दिनांक : ऑक्टोबर २६, २०२३

टाटा टेलीसर्व्हिसेस (महाराष्ट्र) लिमिटेड

नोंद. कार्यालय: डी-२६, टीटीसी इंडस्ट्रीयल एरिया, एमआयडीसी सानपाडा, पी. ओ. तुर्भे, नवी मुंबई - ४००७०३ दू : ९१-२२-६६६१ ५१११, **ई-मेल :** investor.relations@tatatel.co.in वेबसाईट : www.tatatelebusiness.com कॉर्पोरेट आयडेन्टिफिकेशन नंबर : एल६४२००एमएच१९९५पीएलसी०८६३५४

३० सप्टेंबर, २०२३ रोजी संपलेल्या तिमाही आणि अर्धवर्षासाठी लेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांचे विवरण

संपलेली तिमाही

(प्रति शेअर माहिती सोडून रु. कोटीत)

संपलेले वर्ष

ll .	_						
अ. क्र.	तपशील	३०सप्टेंबर, २०२३ (लेखापरिक्षित)	३० जून, २०२३ (अलेखापरिक्षित)	३०सप्टेंबर, २०२२ (लेखापरिक्षित)	३० सप्टेंबर, २०२३(लेखापरि क्षित)	३०सप्टेंबर, २०२२ लेखापरिक्षित)	३१ मार्च, २०२३ (लेखापरिक्षित)
१	प्रवर्तनातून एकूण उत्पन्न	२८६.८२	२८५.५१	२७७.६६	५७२.३३	५४४.१४	१,१०६.१७
२	कालावधीसाठी निव्वळ (तोटा) (कर आणि अपवादात्मक बार्बीपूर्वी)	(३१०.२३)	(১۶.१०६)	(२८७.४९)	(६११.४१)	(५८२.५९)	(१,१३९.४५)
ş	करपूर्व कालावधीसाठी निव्वळ (तोटा) (अपवादात्मक बाबींनंतर)	(३१०.२३)	(३०१.१८)	(२९२.७६)	(६११.४१)	(५८७.८६)	(१,१४४.७२)
8	कालावधीसाठी करोत्तर निव्वळ (तोटा)	(३१०.२३)	(३०१.१०६)	(२९२.७६)	(६११.४१)	(५८७.८६)	(१,१४४.७२)
ų	कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक (तोटा) (कालावधीसाठी करोत्तर निव्वळ (तोटा) आणि करोत्तर इतर सर्वसमावेशक उत्पन्न/(तोटा) धरून)	(३०९.८१)	(३००.५८)	(२९३.१०)	(६१०.३९)	(५८८.४२)	(१,१४६.६३)
و 9	भरणा झालेले समभाग भांडवल (दर्शनी मूल्य रु. १०/- प्रत्येकी) इतर इक्विटी (राखीव सह)	१,९५४.९३	१,९५४.९३	१,९५४.९३	१,९५४.९३	१,९५४.९३	१,९५४.९३ (२१,००९.४६)
۷	प्रति समभाग (तोटा) (दर्शनी मूल्य रु. १०/- प्रत्येकी)						(१९,०५३.०८)
	– मूलभूत व सौम्यिकृत (रु.)	(१.५९)	(१.५४)	(१.५०)	(\$, \$\$)	(३.०१)	(५.८६)
९	डेब्ट इकिटी रेशो (च्या पटीत)	(१.०४)	(१.०४)	(१.०४)	(१.०४)	(१.०४)	(१.०४)
१०	डेब्ट सर्व्हिस कव्हरेज रेशो ('डीएससीआर')–(च्या पटीत) #	0.08	0.02	€0.0	0.02	0.08	0.08
११	इंटरेस्ट सर्व्हिस कव्हरेज रेशो ('आयएससीआर')- (च्या पटीत) #	০.৬৬	<i>। । ।</i>	٧٥.٥	<i>। ७७</i> .०	०.८५	0.64

संपलेल्या तिमाही व अर्ध वर्षासाठी अवार्षिक

ठिकाण : मुंबई

दिनांक : २६ ऑक्टोबर, २०२३

१) सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस्) रेग्युलेशन्स २०१५ च्या रेग्युलेशन ३३ आणि रेग्युलेशन ५२ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजकडे दाखल केलेल्या ३१ डिसेंबर, २०२२ रोजी संपलेल्या तिमाही आणि अर्धा वर्षकरिता वित्तीय निष्कर्षांच्या तपशीलवार विवरणाचा वरील एक उतारा आहे. ३० सप्टेंबर, २०२३ रोजी संपलेल्या तिमाही आणि अर्धा वर्षाकरिता वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण विवरण स्टॉक एक्सचेंजची वेबसाईट (www.bseindia.com आणि www.nseindia.com) आणि कंपनीची वेबसाईट (http://www.tatatelebusiness.com) वरसुद्धा उपलब्ध आहे.

२) कंपनीने १७ ऑक्टोबर, २०२३ रोजी सन्माननीय सर्वोच्च न्यायालयात एक निवारक याचिका सादर करून व्याज, दंड आणि दंडात्मक व्याजावर पूर्नार्वेचार करण्यासाठी विनंती केला आहे. कंपनीने डिपार्टमेंट ऑफ टेलिकम्युनिकेशन्सस (डीओटी) द्वारे दावा केलेली रकमे मध्ये गणितिय/हिशाबात चूकी असल्याचे सन्माननीय सर्वोच्च न्यायालयाचा लक्ष सुद्धा वेधला आहे आणि ह्या संदर्भात सन्माननीय न्यायालय समक्ष विचारासाठी प्रलंबित आहे.

३) ३० सप्टेंबर, २०२३ रोजी संपलेल्या अर्ध वर्षानतर, १६ ऑक्टोबर, २०२३ रोजी भारताचा सन्माननीय सर्वोच्च न्यायालयाने करयोग्योय उत्पन्नाच्या संगणनाच्या उदद्देश्यासाठी जुलै १९९९ पासून डिओटीकडे ॲडजस्टेड ग्रॉस रेव्हेन्यू (एजआर) वर प्रदापीत परवाना शुल्काच्या हाताळणीच्या संदर्भात महसूल खर्च नसून भांडवली खर्चाच्या प्रकार असल्याचे एक न्यायनिर्णयाचा उद्घोषणा केली होती ज्यामध्ये कंपनी एक पक्षकार नव्हता.

पुढे, तिचा कर सादरीकरणामध्ये महसूल खर्च म्हणून कंपनी द्वारे दावा केलेल्या प्रदालित परवाना शुल्कावर कर अधिकाऱ्यांने मागील वर्षे कोणत्याही भर/नामंजुरी दिली आहे. तथापि, वरील न्यायनिर्णय लक्षात घेता कंपनी कंपनीवर तिचा प्रयोज्यत्रा आणि त्यानंतरच्या प्रभावाच्या तपशीलावर मुल्यांकन करण्याचे प्रक्रियेत आहे. ह्या संदर्भात वरील प्रकरण प्रलंबित असल्याने ३० सप्टेंबर, २०२३ रोजी संपलेल्या तिमाही आणि अर्ध वर्षासाठी या वित्तिय विवरणामध्ये समायोजन केलेला नाही

४) अपवादात्मक बाबींमध्ये पुढील गोष्टींचा समावेश अहे :

सर्व सत्य परिस्थिती आणि विविध कायदेशीर बाबी विचारात घेऊन, दूरदर्शी विचाराने, ३० सप्टेंबर, २०२२ रोजी संपलेल्या तिमाही आणि अर्ध वर्षांसाठी आणि ३१ मार्च, २०२३ रोजी संपलेल्या वर्षासाठी नफा आणि तोटा विवरणांत पालिकाकर आणि पायाभूत आकारांशी संबंधित विवादांसाठी कंपनीने रु. ५.२७ केटींची तरतद केली.

५) वरील वित्तीय निष्कर्षांना लेखापरीक्षण समितीने पुनर्विलोकित केले आणि २६ ऑक्टोबर, २०२३ रोजी झालेल्या बैठकीत कंपनीच्या संचालक मंडळाने मंजुरी दिली.

> हरजीत सिंग (व्यवस्थापकिय संचालक) डीआयएन क्र. ०९४१६९०५

संचालक मंडळाकरिता आणि च्यावतीने

जाहीर सूचना

श्री अरुण आर. माणेरीकर, संयुक्त सदस्य ओम सदाचार को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लि. रायनीग्राम, शिंपोली रोड, बोरिवली (पूर्व), मुंबई ४०० ०९२, फ्लॅट क्र. ११०२ आणि शेअर्स ओएससी ७१ ते ओएससी ७५ चे धारक यांचे १५.०१.२०२२ रोजी निधन झाले. त्यांच्या कन्या कु. प्राची अरुण माणेरीकर यांनी सोसायटीत सदस्यत्त्व मिळण्यासाठी आणि सदर मिळकतीतील मयत संयुक्त सदस्याचे ५० टक्के शेअर्सचे हक्क, नामाधिकरण आणि हितसंबंध नावावर करण्यासाठी सोसायटीला अर्ज केला आहे.

सदर सोसायटीने प्रस्तावित हस्तांतरणाविरुद्ध कोणतेही दावे आणि हरकती मागविल्या आहेत. ते सदर सोसायटीचे सन्मा. सचिव किंवा श्री. पी. सी. थॉमस, वकील उच्च न्यायलय, शॉप क्र. १०ए, एस्टी अपार्टमेंटस, साईबाबा नगर, बोरिवली (पश्चिम), मुंबई ४०० ०९२ यांच्या कार्यालयात **१४ दिवसांच्या** आत पृष्ठ्यर्थ कागदपत्रांसह दाखल करावेत. कस्र केल्यास आवश्यक ते करण्यात येईल.

(पी. सी. थॉमस) वकील उच्च न्यायालय ठिकाण: मुंबई

दिनांक: २६.१०.२०२३

जाहीर सूचना

माझे अशील मे. ओरिएंट इन्व्हेस्टमेंट यांना (i

विपुल रमणलाल शहा यांच्या नावे असलेले

२१३, (ii) श्रीम. चेतना धीरेन शहा यांच्या नावे

असलेले २१५ आणि (iii) विपल रमणलाल

शहा यांच्या नावे असलेले २१८ या भाडेकरू परिसर क्रमांकासाठी भाडे पावतीच्या हस्तांतर साठी मयत रमणलाल खिमजी शाह यांच्या हयात असलेल्या वारसांकडून अर्ज प्राप्त झाले आहेत, सर्व परिसर भुलेश्वर विभागातील कॅडस्ट्रल सर्व्हे क्र. १०२८ धारक, मुंबई शहराच्या नोंदणी जिल्हा उपजिल्ह्यातील बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीत ११५, लोकमान्य टिळक मार्ग, क्रॉफर्ड मार्केट समोर, मुंबई ४००००३ येथे स्थित 'उमरीगर इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील स्थित आहे. सर्व व्यक्ती किंवा व्यक्तींना सदर भाडेकरू परिसर क्र. २१३, २१५ आणि २१८ च्या संदर्भात किंवा कोणत्याही भागासंबंधित किंवा विरोधात कोणतेही हक, दावा किंवा मागणी असल्यास किंवा मयत भाडेकरू स्वर्गीय रमणलाल खिमजी शाह यांच्याकडून त्यासंबंधी भाडेपावतीचे हस्तांतर साठी कोणताही आक्षेप असल्यास सदर सूचनेच्या प्रसिध्दीच्या तारखेपासून १४ (चौदा) दिवसांच्या कालावधीत, मूळ कागदपत्रांसह, लिखित स्वरूपात मला सदर कळविणे आवश्यक आहे. कसर केल्यास. असे कोणतेही दावे किंवा मागण्या अस्तित्वात नाहीत असे मानले जाईल आणि भाड्याच्या पावत्या हस्तांतर केल्या जातील. मुंबई, दिनांकित २६ ऑक्टोबर २०२३

पियुष भोगीलाल गंगर वकील उच्च न्यायालय ५१५, सर विञ्ठलदास चेंबर्स १६, मुंबई समाचार मार्ग, फोर्ट. मुंबई ४००००१

वसुली अधिकारी कार्यालय - ।/॥

कर्ज वसुली न्यायाधिकरण मुंबई (डीआरटी ३)

RR NO.69 OF 2021 आयकर कायदा १९६१ च्या दुसऱ्या अनुसूचीच्या नियम ४८ अन्वये स्थावर मालमत्तेच्या जडणघडणीचे वॉरंट, कर्ज व दिवाळखोरी अधिनियम १९९३ च्या वसुलीसह वाचा बँक ऑफ बडौदा विरूद्ध

श्री. गणेश नामदेव दुशिंग व इतर

सिडी-१. श्री. गणेश नामदेव दुशिंग रहिवासी मु.पोस्ट हातनोरे, ता.दिंडोरी, जि.नाशिक, महाराष्ट्र-४२२२०२.

सिडी-२. श्री. बापु परशराम दुशिंग

रहिवासी मु.पोस्ट हातनोरे, ता.दिंडोरी, जि.नाशिक, महाराष्ट्र-४२२२०२. सिडी-३. श्री. शंकर बाकेराव बोरस्ते रहिवासी म.पोस्ट हातनोरे, ता.दिंडोरी, जि.नाशिक, महाराष्ट-४२२२०२.

सिडी-४. श्री. समाधान शिवनाथ अनवट रहिवासी म्.पोस्ट हातनोरे, ता.दिंडोरी, जि.नाशिक, महाराष्ट्र-४२२२०२.

तुम्ही सीडी रक्कम रू. २६,११,७६६.०० (अक्षरी रू. सव्वीस लाख अकरा हजार सातशे महासष्ट फक्त) भरण्यात अयशस्वी झाला आहात. O.A. No.839 of 2017) कर्ज वसली ऱ्यायाधिकरण मुंबई (डीआरटी ३) मध्ये पीठासीन अधिकाऱ्याने *०६/०३/२०२१* रोजी काढलेल्या २०२१ च्या वसली प्रमाणपत्र नं. ६९ च्या संदर्भात व्याज आणि खर्चासह.

तुम्हाला याद्वारे पुढील आदेशापर्यंत, हस्तांतरित करणे, वेगळे करणे, तृतीय पक्षाचे स्वारस्य निर्माण करणे, ताब्यात घेणे, खाली नमूद केलेल्या मालमत्तेवर कोणत्याही प्रकारे शुल्क आकारणे किंवा व्यवहार करणे आणि सर्वे व्यक्तींना कोणताही लाभ घेण्यास मनाई करण्यात आली आहे आणि त्यांना प्रतिबंधित केले आहे. अशा हस्तांतरण, अलिप्तता, ताबा किंवा शल्क अंतर्गत.

सर्व्हे नं. २६६, क्षेत्र मोजमापीत २ हे. ६२ आर, गांव हातनोरे, ता.दिंडोरी, जि.नाशिक येथील शेतजमिन बेअरिंग मालमत्तेचा सर्व भाग व पार्सल. माझे सही व ऋणवसुली कार्यालयाच्या शिक्क्यानिशी दिली असे दि. २७/०९/२०२३

सही / - (रत्नेश कमार) वसुली अधिकारी-II कर्ज वसुली न्यायाधिकरण मुंबई (डीआरटी ३)

ECO RECYCLING LIMITED

CIN: L74120MH1994PLC079971 Registered Office: 422, The Summit Business Bay, Andheri Kurla Road, Andheri East, Mumbai 400093, Maharashtra

Eco Recycling Limited Give your e-waste to the best Phone: +91 022 40052951

E-mail: shareholders@ecoreco.com | Website: www.ecoreco.com QoQ (Previous Year) Income (Incremental) **QoQ (Previous Year) Profit (Incremental)**

EXTRACT OF UNAUDITED STANDALONE RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENEDED ON 30Th SEPTEMBER, 2023

Ecoreco

				(NS. III LAKIIS)
		STAND	ALONE	
Particulars	Quarter	Quarter	Half Year	Year
Particulars	ended	ended	Ended	ended
	30/09/2023	30/09/2022	30/09/2023	31/03/2023
Total Income	858	492	1530	2143
Net Profit / (Loss) for the Period (Before Tax,				
Exceptional and /or Extraordinary Items)	538	275	941	654
Net Profit / (Loss) for the Period (Before Tax				
And After Exceptional and /or Extraordinary Items)	538	275	941	654
Net Profit / (Loss) for the Period (After Tax				
And Exceptional and /or Extraordinary Items)	482	275	855	617
Total Comprehensive Income for the Period				
(Comprising Profit/(Loss) for the Period (After Tax)	644	(101)	1103	(96)
Equity Share Capital	1930	1930	1930	1930
Reserves (excluding Revaluation Reserve) as shown				
in the Audited Balance Sheet of the Previous Year	-	-	3871	2860
Earnings Per Share (FV of Rs. 10/- each)				
Basic:	2.5	0.93	4.43	3.2
Diluted:	2.5	0.93	4.43	3.2

EXTRACT OF UNAUDITED CONSOLIDATED RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENEDED ON 30Th SEPTEMBER, 2023

				(IX3. III Lakii3)
		CONSC	DLIDATED	
Doublasslava	Quarter	Quarter	Half Year	Year
Particulars	ended	ended	Ended	ended
	30/09/2023	30/09/2022	30/09/2023	31/03/2023
Total Income	1008	575	1801	2153
Net Profit / (Loss) for the Period (Before Tax,				
Exceptional and /or Extraordinary Items)	687	343	1209	660
Net Profit / (Loss) for the Period (Before Tax,				
And Exceptional and /or Extraordinary Items)	687	343	1209	660
Net Profit / (Loss) for the Period (After Tax				
And Exceptional and /or Extraordinary Items)	612	343	1083	619
Total Comprehensive income for the Period				
(Comprising Profit/(Loss) for the Period (After Tax)				
And Other Comprehensive Income (After Tax)	774	228	1332	(88)
Equity Share Capital	1930	1930	1930	1930
Reserves (excluding Revaluation Reserve) as shown				
in the Audited Balance Sheet of the Previous Year	-	-	4023	2653
Earnings Per Share (FV of Rs. 10/- each)				
Basic:	3.17	1.78	5.61	3.21
Diluted:	3.17	1.78	5.61	3.21
N 1 1 1 1 1 1 1 1 1 1 1 1 1 1 1 1 1 1	1 11 16	1.6 1	1. (*11. 1	

Notes: The above is an extract of the detailed quarterly and half yearly financial results filled with the Stock Exchange under Regulations 33 of SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations 2015. The full format of quarterly and half yearly standalone and consolidated financial results for the quarter and half year ended 30th September, 2023 along with the notes, are available on the websites o Bombay Stock Exchange (BSE) at www.bse.com and also on the company's website at www.ecoreco.com.

> For Eco Recycling Limited Sd/

> > Previous

0.67

0.67

Place: Mumbai Date: October 27, 2023

Kaushal Shukla Company Secretary

Half Year Ended

0.21

0.23

GALACTICO CORPORATE SERVICES LIMITED

CIN: L74110MH2015PLC265578 Regd. Office: Office No. 68, Business Bay, Shri hari Narayan Kute Marg, Tidke Colony, Nashik-422002

Phone: 0253 2952456 | Website: www.galacticorp.com | E-mail: info@galacticorp.com Extract of Unaudited Consolidated Financial Results for the quarter and half year ended September 30, 2023

Quarter Ended

0.11

0.21

30/06/2023 30/09/2023 30/09/2023 30/09/2022 31/03/2023 Total Income from Operations 6.64.68.406 11.18.50.850 11.92.05.830 34.41.66.890 4.53.82.445 Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/o 12,35,92,223 59,23,065 99,75,210 1,58,98,275 2,36,17,603 Extraordinary items) Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/o 59,23,065 99,75,210 1,58,98,275 2,36,17,603 12,35,92,223 Extraordinary items) Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or 41,64,867 74,02,026 1,15,66,892 1,78,31,673 9,74,36,109 Extraordinary items) Total Comprehensive Income for the period [Comprising Profit 74.28.120 79.23.29 1,53,51,41 1,73,85,438 10.02.33.227 (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)] Paid up Equity Share Capital (of Re. 1 each) 14,90,11,330 | 14,90,11,330 | 14,90,11,330 | 14,90,11,330 | 14,90,11,330

Basic and Diluted Notes:

Earnings per equity share (of Re. 1 each)

The Audit Committee has reveiwed the above results and the Board of Directors has approved the above results at their respective meetings concluded on October 26, 2023. The Statutory Auditors of the Company have carried out a Limited Review of the aforesaid

2 Additional information on standalone financial results is as follows

Particulars

Particulars	Quartei	r Ended	Half Yea	Previous Year Ended	
	30/09/2023	30/06/2023	30/09/2023	30/09/2022	31/03/2023
Total Income from Operations	33,53,692	52,12,221	85,65,913	1,55,01,005	3,12,52,383
Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	20,12,427	52,24,269	72,36,696	1,10,61,579	1,79,92,310
Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	20,12,427	52,24,269	72,36,696	1,10,61,579	1,79,92,310
Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	15,03,920	39,09,424	54,13,344	84,93,994	1,39,78,426
Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	15,03,920	39,09,424	54,13,344	84,93,994	1,39,78,426
Paid up Equity Share Capital (of Re. 1 each)	14,90,11,330	14,90,11,330	14,90,11,330	14,90,11,330	14,90,11,330
Earnings per equity share (of Re. 1 each)	0.01	0.03	0.04	0.06	0.09
Basic and Diluted	0.01	0.03	0.04	0.06	0.09

The above is an extract of the detailed format of the standalone and consolidated financial results for the quarter and half year ended September 30, 2023 filed with the Stock Exchanges pursuant to Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the standalone and consolidated financial results for the quarter and half year ended September 30, 2023 are available on the Stock Exchanges' website (www.bseindia.com)

For Galactico Corporate Services Limited

Vipul Lathi Date: October 26, 2023

काब्रा एक्स्ट्रुशनटेक्निक लि. नोंदणीकृत पत्ताः फॉर्च्युन टेरेस, १० वा मजला, बी विंग, सिटी मॉलसमोर, अंधेरी (पश्चिम), मुंबई-४०० ०५३, महाराष्ट्र, भारत सीआयएन:एल२८९००एमएच१९८२पीएलसी०२८५३५, फोनः+९९-२२-२६७३४८२२/२३, फॅक्स क्र. : +९१-२२-२६७३५०४१, ई-मेल : ket_sd@kolsitegroup.com, वेबसाईट : www.kolsite.com

	३० सप्टेंबर, २०२३ रोजी संपलेली तिमाही आणि अर्धवर्षाकरिता अलिप्त आणि एकत्रित अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष (रु. लाखात)												
Г	अलिप्त						एकत्रित						
अ.	तपशील	संपलेली तिमाही		संपलेले अर्ध वर्ष स		संपलेले वर्ष	संपलेली तिमाई		ही संपले		अर्ध वर्ष	संपलेले वर्ष	
क्र.		३०-सप्टें-२३	३०-जून-२३	३०-सप्टें-२२	३०-सप्टें-२३	३०-सप्टें-२२	३१-मार्च-२३	३०-सप्टें-२३	३०-जून-२३	३०-सप्टें-२२	३०-सप्टें-२३	३०-सप्टें-२२	३१-मार्च-२३
l		अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित
٤.	प्रवर्तनातून एकूण उत्पन्न	१८,२३८.७५	१३,३६४.४८	१८,००४.६३	३१,६०१.१४	२८,५२०.२७	E19,000.1919	१८,२३८.७५	१३,३६४.४८	१८,००४.६३	३१,६०१.१४	२८,५२०.२७	६७,०००.७७
₹.	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) कर, जेव्हीएस/ असोसिएटस्च्या नफा/(तोटा) मधील हिस्सा अपवादात्मक आणि/किंवा अनन्य साधारण												
ı	बाबी पूर्व)	હે ५४.०६	७५२.२४	१,४००.३७	१,५०६.२९	२,०४३.१२	५,४८५.३५	७६१.६८	७५३.६२	१,३९१.७४	१,५१५.२९	२,०२९.३९	५,४५६.४४
₹.	करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)	७५४.०६	७५२.२४	१,४००.३७	१,५०६.२९	२,०४३.१२	५,४८५.३५	७४८.०५	৬৬४.०२	१,३९३.९१	१,५२२.०७	२,०१३.४६	५,४२६.१०
٧.	करपश्चात कालावधीकरीता निव्वळ नफा/तोटा)	५६९.७९	५५६.६७	९५५.०२	१,१२६.४६	१,३९३.६३	३,८०७.५७	५६२.५१	५७७.७४	९४९.०५	१,१४०.२६	१,३६४.४४	३,७४९.८१
ч.	कालावधीकरीता एकूण सर्वसमावेश उत्पन्न (कालावधीकरीता नफा/(तोटा) (कर पश्चात आणि इतर सर्वसमावेश उत्पन्न (करपश्चात) समाविष्ट	१,१९५.८७	१,२१७.८६	१,२६६.८९	२,४१३.७३	१,६७७.१७	२,४९३.०२	१,१८८.६०	१,२३८.९३	१,२६०.९२	२,४२७.५३	१,६४७.९८	२,४३५.२६
ξ.	समभाग भांडवल	१,७४८.६४	१,६७९.५६	१,६०४.१४	१,७४८.६४	१,६०४.१४	१,६७९.५६	१,७४८.६४	१,६७९.५६	१,६०४.१४	१,७४८.६४	१,६०४.१४	१,६७९.५६
છ.	राखीव (मागील लेखावर्षाच्या ताळेबंदानुसार पूनर्मुल्यांकित राखीव												l
ı	वगळून)						३६,७३३.६५						३६,६६९.६९
८.	प्रति समभाग प्राप्ती (प्रत्येकी रु. ५/- चे दर्शनी मूल्य (मूलभूत आणि												l
ı	सौम्यिकृत) अवार्षिककृत-१ प्रती शेअर												l
ı	१. मूलभूत	१.६६	१.६६	२.९८	३.३१	8.38	११.७५	१.६३	१.७२	२.९६	३.३५	8.24	११.५७
ı	२. सौम्यिकृत	१.६३	8.48	२.७३	३.२२	3.96	१०.८९	१.६१	१.६५	२.७१	३.२६	३.९०	१०.७२

१) सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस्) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ३३ आणि सेबी सक्युंलर क्र. सीआयआर/सीएफडी/एफएसी/६२/२०१६ दिनांक ५ जुलै, २०१६ अंतर्गत स्टॉक एक्स्चेंजकडे दाखल केलेल्या तिमाही वित्तीय निष्कर्षाच्या तपशिलवार वरील एक उतारा आहे. तिमाही वित्तीय निष्कर्षांच्या संपूर्ण विवरण स्टॉक एक्स्चेंजची वेबसाईट www.bseindia.com, www.nseindia.com आणि कंपनीची वेबसाईट www.kolsite.com वर उपलब्ध आहे

वरील निष्कर्ष २६ ऑक्टो, २०२३ रोजी झालेल्या त्यांच्या सभेत लेखापरिक्षण समितीद्वारे पुनर्विलोकीत आणि शिफारस करण्यात आले आणि संचालक मंडळाद्वारे मंजूर करण्यात आले.

मंडळाच्यावतीने आणि करिता काब्रा एक्स्ट्रशनटेक्निक लि सही/-एस. व्ही. काब्रा. कार्यकारी अध्यक्ष

(डीआयएन:०००१५४१५) ठिकाण : मुंबई, दिनांक : २६.१०.२०२३